

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८, नगरसचिव कार्यालय
 क्रमांक - नस/४/कावि/ ८५७/२०१३
 दिनांक - १३ / ०९ / २०१३.

प्रति,


मा.
 सदस्य, क्रिडा समिती,
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रिडा समितीची पाक्षिक सभा दिनांक १९/०९/२०१३ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय/महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा गुरुवार दिनांक १९/०९/२०१३ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत :- १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीसबोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.
मा.क्रिडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक ८

दिनांक : १९/०९/२०१३


वेळ : दुपारी ४.०० वा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा गुरुवार दिनांक १९/०९/२०१३ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) निविदा नोटीस क्र.१/२००७-०८ अन्वये जलतरण तलाव पाणीशुध्दीकरण, परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिक दुरुस्ती कामाची ५ वर्षाची मुदत दि.१६/०७/२०१३ रोजी संपुष्टात आल्याने नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश देईपर्यंत तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने ४थ्या वर्षाच्या दराने ५ व्या वर्षाचे पुढील ३ महिने कालावधीसाठी मुदतवाढ देणेस मा.आयुक्त यांचेकडील आदेश क्र.क्रीडा/७/कावि/६८६/२०१३, दि.१२/०८/२०१३ अन्वये मे.सुमित स्पोर्ट्स फिटनेस इक्विपमेंट्स, चिंचवड, पुणे १९ व मे.वरदायिनी एंटरप्राईजेस चिंचवड, पुणे १९ यांना प्रस्तावात नमुद केलेल्या दराने कालावधीकरीता या पूर्वी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार त्यांचे नावापुढे नमुद केलेल्या ११ जलतरण तलावांचा आजुबाजुचा परिसर, डेक एरिया, कार्यालय पाय-या स्वच्छता, स्वच्छतागृहे, स्नानगृह इ. रोजचरोज साफ सफाई व जलतरण तलाव पाणी शुध्दीकरण, परिसर स्वच्छता, देखभाल व या यांत्रिक दुरुस्ती कामाचे आदेश दिल्याने त्याकामी येणा-या खर्चास मान्यता व सदर कामाची ई-निविदा नोटीस क्र.१/२०१३-१४ ची कार्यवाही करणेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) १) वैदुवस्ती व्यायामशाळा, पिंपळे गुरव, २) बळवंत चिंचवडे व्यायामशाळा, चिंचवड व ३) मुंजोबा चौक पिंपळे सौदागर व्यायामशाळा या व्यायामशाळा वगळता प्रस्तावात नमुद उर्वरित २८ व्यायाम शाळांना दि.०१ एप्रिल २०१३ ते ३० नोव्हेंबर २०१३ अखेर सेवाशुल्क देऊन म.न.पा. व्यायामशाळा कराराने चालविणेस देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) नागरिक व विद्यार्थी खेळाडू यांचे सोयीचे दृष्टीने जास्तीत जास्त सराव करता यावा म्हणून म.न.पा.चे लॉन टेनिस कोर्ट, स्क्वॅश कोर्ट व बॅडमिंटन हॉल या क्रीडा सुविधांची १ ऑक्टोबर २०१३ पासून साप्ता.सुट्टी रविवार ऐवजी शुक्रवार अशी करणेस व तशी दुरुस्ती ऑनलाईन बुकींग सेवेमध्ये करून घेणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ ८५७ /२०१३

दिनांक : १९/०९/२०१३